

ग्रामपंचायतींच्या विकास कामांबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक: झेडपीए-२०१५/प्र.क्र. १०/वित्त-९,

बांधकाम भवन इमारत,

२५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०००३२

तारीख: २३ फेब्रुवारी, २०१८

१) शासन निर्णय क्रमांक: झेडपीए-२०१५/प्र.क्र. १०/ वित्त-९, दि. २५ मार्च, २०१५.

२) शासन निर्णय क्रमांक: निविदा-२०१४/प्र.क्र. २६०/पंरा-७ दि. २७ मे, २०१५

प्रस्तावना

ग्रामपंचायत संस्थांचे बळकटीकरण करणे तसेच ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे याकरिता शासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतींनी करावयाची विकास कामे व ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामपंचायतीबरोबर इतर यंत्रणांनी करावयाची कामे याबाबत दि. २५ मार्च, २०१५ च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तथापि सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील विविध जिल्हा परिषदांकडून वारंवार विचारणा होत आहे. त्यामुळे दि. २५ मार्च, २०१५ च्या शासन निर्णयातील अ.क्र ४.मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

शासन शुद्धीपत्रक

शासन निर्णय क्रमांक झेडपीए-२०१५/प्र.क्र. १०/ वित्त-९, दि. २५ मार्च, २०१५. मधील अ.क्र ४.च्या शेवटी “उपरोक्त अ.क्र १ ते ३ चे अधीन अनुज्ञेय विकास कामे ग्रामपंचायतींना विना ई-निविदा द्यावीत. ग्रामपंचायत पातळीवरील विकास कामासाठी साहित्य खरेदी करताना एकाच वस्तूची किंमत रु. १,००,०००/- पेक्षा जास्त असल्यास प्रत्येक बाब ई-निविदेच्या माध्यमातूनच खरेदी करण्यात यावी. उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.भांखस-२०१४/प्र.क्र. ८२/भाग-III/उद्योग-४ दि. ०१.१२.२०१६ मधील प्रकरण-३ (३.३.२) नुसार पुनर्प्रत्ययी आदेश फक्त एकदाच देता येईल आणि त्याचे मुल्य व संख्या सुरुवातीच्या आदेशाच्या ५० % किंवा रु. दहा कोटी (रु. १० कोटी) यापैकी जे कमी असेल, त्या पर्यंतची खरेदी करता येईल. त्यापुढील खरेदीसाठी पून्हा ई-निविदा मागविणे आवश्यक राहिल” या वाक्यांचा समावेश करण्यात येत आहे.

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०२२३१११०१७३६२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना.भा. रिंगणे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- २) मा. मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
- ३) मा. राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
- ४) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
- ५) मा. विधान सभा/विधान परिषद सदस्य
- ६) महालेखाकार (स्थानिक संस्था) महाराष्ट्र -१, मुंबई (पाच जादा प्रतीसह)
- ७) महालेखाकार (स्थानिक संस्था) महाराष्ट्र -२, नागपूर (पाच जादा प्रतीसह)
- ८) वित्त विभाग व्यय-१५ व अर्थसंकल्प-१९
- ९) सर्व विभागीय आयुक्त (महसूल)
- १०) मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक
- ११) संचालक तथा मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, म.रा. कोकण भवन, नवी मुंबई
- १२) सहसंचालक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती.
- १३) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- १४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
- १५) सर्व जिल्हा उप मुख्य लेखापरिक्षक अधिकारी, स्थानिक निधी लेखा
- १६) सर्व सहसचिव / उपसचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग
- १७) सर्व कार्यासन अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग
- १८) निवड नस्ती कार्यासन क्र.वित्त-९